

लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या
ग्रामीण भागातील गांवातर्गत मुलभूत सुविधा
पुरविणे या योजनेतर्गत पालकमंत्री
शेत/पाणंद रस्ते योजनेतील कामांचा
समावेश करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक-विकास २०१९/प्र.क्र.४४ /योजना-६
बांधकाम भवन, २५ मईबान पथ,फोर्ट, मुंबई-४०००१.
दिनांक - २५ जुलै, २०१९.

वाचा:-

- १) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक -विकास-२०१५/प्र.क्र.५२/योजना-६,दिनांक २७ मार्च, २०१५.
- २) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक -विकास-२००५/प्र.क्र.२७४/योजना-६,दिनांक १६ डिसेंबर,२०१५.
- ३) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक -विकास-२०१८/प्र.क्र.२२५/योजना-६,दिनांक २२ ऑक्टोबर, २०१८.
- ४) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक -विकास-२०१८/प्र.क्र.२२५/योजना-६,दिनांक ०१ फेब्रुवारी, २०१९.
- ५) ग्राम विकास विभाग, शासनशुद्धीपत्रक क्रमांक -विकास-२०१८/प्र.क्र.२२५/योजना-६,दिनांक ८ मार्च, २०१९
- ६) नियोजन विभाग,रोहयो प्रभाग, शासन निर्णय क्रमांक - रोहयो-२०१७/प्र.क्र.२७९/रोहयो-१०अ, दि.२७ फेब्रुवारी, २०१८.
- ७) नियोजन विभाग, रोहयो प्रभाग, शासनशुद्धीपत्रक क्रमांक - रोहयो-२०१७/प्र.क्र.२७९/रोहयो-१०अ, दि.१२ ऑक्टोबर, २०१८.
- ८) नियोजन विभाग, रोहयो प्रभाग, शासनशुद्धीपत्रक क्रमांक - रोहयो-२०१७/प्र.क्र.२७९/रोहयो-१०अ, दि.६ फेब्रुवारी, २०१९.

प्रस्तावना:-

लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गांवांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेतर्गत शासन निर्णय क्रमांक-विकास-२०१५/प्र.क्र.५२/योजना-६, दिनांक २७ मार्च २०१५ अन्वये शासनाने सदर योजनेच्या अटी/शर्ती, कामांचे स्वरूप स्पष्ट केले आहे. त्यानंतर सदर योजनेमध्ये अ.क्र.२ ते ५ मधील शासननिर्णयान्वये वेळोवेळी नवीन कामांचा समावेश केला आहे. नियोजन विभागाच्या रोहयो

प्रभागाच्या संदर्भिय क्र. ६ मधील शासननिर्णयानुसार पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनेमध्ये विभागाच्या वरील नमूद योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

नियोजन विभागाच्या रोहयो प्रभागाच्या संदर्भिय शासननिर्णयानुसार विविध योजनांच्या अभिसरणामधून पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना राबविणेबाबत निर्णय झाला आहे. शेत/पाणंद रस्ते मजबूतीकरण करणे, शेत/पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे तसेच शेत/पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे तयार करणे या ३ प्रकारच्या कामांची कार्यपद्धती संदर्भिय शासननिर्णय क्र.६, ७ व ८ मध्ये नमूद केलेली आहे.

सबब, एखादा शेत/पाणंद अतिक्रमणविरहित करून कच्चा रस्ता तयार झाल्यानंतर त्याचे मजबूतीकरण किंवा पक्का करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत (२५१५ १२३८) संदर्भिय शासननिर्णय क्र. १ मधील कार्यपद्धती अवलंबिली जाईल व निधी उपलब्ध करून देण्यात येईल व उपरोक्त कामे ही पालकमंत्री शेत/पाणंद रस्ता योजनेच्या कार्यपद्धतीप्रमाणे करण्यात येईल.

मात्र, सदर निधी देताना खालील अटी/शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१. सदर कामास मंजूरी देताना संबंधित शासननियुक्त कार्यान्वित यंत्रणा यांनी खात्री करावी की, सदरच्या कामासाठी नियोजन विभागाच्या वरील नमूद शासननिर्णयामधील नमूद अन्य इतर स्रोतामधून निधी उपलब्ध झालेला नाही, याची दक्षता/खात्री करूनच पुढील कार्यवाही करावी. जेणेकरून योजनेची व खर्चाची द्विरुक्ती होणार नाही.
२. सदर रस्ता अतिक्रमणमुक्त असणे आवश्यक आहे.
३. उपरोक्त रस्त्यांच्या कामाप्रकरणी संबंधित शासननियुक्त कार्यान्वित यंत्रणा (जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग) यांनी शासन मान्यतेनंतर योग्य तो प्रस्ताव तयार करून पुढील

कार्यवाही नियमानुसार करावी व कोणत्याही प्रकारची अनियमितता / अपहार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घ्यावी व शासनास अवगत करावे.

सदर शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०८०९११३०५८०१२०असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मनोज जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
३. मा. मंत्री (सर्व), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
४. मा. राज्यमंत्री (सर्व), महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
५. मा. विधानसभा/मा. विधानपरिषद सदस्य (सर्व), विधानमंडळ, मुंबई.
६. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
७. अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अतिरिक्त मुख्य सचिव, नियोजन/वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
११. महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
१२. विभागीय आयुक्त, सर्व.
१३. जिल्हाधिकारी, सर्व.
१४. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व).
१५. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व).
१६. सर्व सह सचिव/उप सचिव/ अवर सचिव/कार्यासन अधिकारी, ग्रामविकास विभाग.
१७. निवडनस्ती- कार्यासन, योजना-६.